

ITC Cell,

E-2479584 M. & A. D. Author

जा.क्र. का.अभि./अ विभा./ 1672/२०२४

दिनांक

25 JUL 2024

प्रति,

ना-हरकत प्रमाणपत्रधारक;

Inward No.: 2597

Date: 01.08.24

१. श्री. जयेश रत्निलाल गडा (ऑफिस नं.०२ व रुम नं०५, तळ व पहिला मजला)

२. श्रीम. देशना शिंशिर छेडा (रुम नं.२५, तळ मजला)

इमारत क्र. ३०, मारुती लेन,

मुंबई.

वास्तुशास्त्रज्ञ,

मे. एस.पी.कन्सल्टंस,

४२, तळ मजला, ३४/३६, मोदी हाऊस,

जुनी फुल गल्ली, भुलेश्वर रोड,

मुंबई-४००००२.

विषय :- उपकरणापत्र इमारत क्र. ३०, मारुती लेन, मुंबई च्या (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्राद्वारे पाचव्या टप्प्यात दुरुस्तीबाबत.

- ना हरकत प्रमाणपत्र जारी करणेबाबत.

संदर्भ :- १. वास्तुशास्त्रज्ञ, मे. एस.पी.कन्सल्टंस, यांचे दिनांक २७.०५.२०२४ रोजीचे पत्र व सोबत प्रस्ताव.

२. या कार्यालयाची टिप्पणी क्र. ००९१, दिनांक ११-०७-२०२४

३. उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांचे पत्र क्र. १५५२, दिनांक १२-०७-२०२४
अन्वये जारी करण्यात आलेले (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्र

४. उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांचे वास्तुशास्त्रज्ञ, मे. एस.पी.कन्सल्टंस, यांस
पत्र क्र. १५५३, दिनांक १२-०७-२०२४

महोदय / महोदया;

विषयांकित प्रकरणी संदर्भाधिन पत्र क्र. ३ अन्वये उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं. इ. दु. व पु. मंडळ यांचेमार्फत (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्रातील अटी व शर्तीची प्रामुख्याने खालील अटींची पुर्ती आपण हे पत्र प्राप्त झाल्यापासुन १५ दिवसांत करावी, अन्यथा सदर ना-हरकत प्रमाणपत्र रद्दातले करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यावी.

अट क्र. १०) या कार्यालयामार्फत द्वितीय संयुक्त पाहणी करण्यात आल्याशिवाय कामास सुरुवात करण्यात येऊ नये.

अट क्र. १८) प्रस्तावित इमारत दुरुस्ती केल्यानंतर सदर इमारत सुस्थितीत येईल, या बाबत नोंदणीकृत Structural Engineer चे त्यांच्या Letter head वरिल मुळ प्रमाणपत्र व सदर Structural Engineer च्या नोंदणी प्रमाणपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत अंदाजपत्रकासोबत सादर करणे आपणास बंधनकारक आहे.
(प्रमाणपत्राचा मसुदा संलग्न)

अट क्र. २२) सहाय्यक लेखाधिकारी (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांच्या पत्र क्र. २४७, दिनांक ०६.०२.२०२३ अन्वये सदर इमारतीवर दुरुस्तीपोटी विविध टप्प्यांत आतापर्यंत एकुण रु.११,३४,४०२/- (रुपये अकरा लाख, चौतीस हजार, चारशे दोन) इतका खर्च झाला आहे. सबूत सदर झालेला खर्च व (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्राद्वारे प्रस्तावित दुरुस्ती कामास कमीत कमी ५१% भाडेकरु / रहिवासी यांची संमती असल्याचे प्रमाणपत्र आपण (ना-हरकत प्रमाणपत्र धारक यांनी) या कार्यालयास सादर करावे. (प्रमाणपत्राचा मसुदा संलग्न)

वरील अटी व शर्तीं व्यतिरीक्त सदर कामाच्या देयकाच्या अदायगीसाठी सादर करण्यात येणाऱ्या मोजमाप वहीवर (Measurement Book) ना-हरकत प्रमाणपत्र धारकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे, याची आपण नोंद घ्यावी.

सोबत :-

- १) अट क्र. १८ प्रमाणे प्रमाणपत्राचा मसुदा
- २) अट क्र. २२ प्रमाणे प्रमाणपत्राचा मसुदा
- ३) संदर्भाधिन पत्र क्र. ३ ची प्रत
- ४) संदर्भाधिन पत्र क्र. ४ ची प्रत

आपली विश्वासु,

*मंडळाचे
कार्यकारी अभियंता
25/07/24*

‘अ’ विभाग / मुं.इ.दु.व पु. मंडळ

प्रत;

- सहाय्यक आयुक्त / अ विभाग / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव अग्रेषित.
- कार्यकारी अभियंता (शहर- २) / इमारत प्रस्ताव (दुरुस्ती व पुनर्बाधणी) / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव
- ✓ कार्यकारी अभियंता / माहिती व संचार तंत्रज्ञान कक्ष, यांस माहितीस्तव व मा. मुख्य अधिकारी / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांच्या पत्र क्र. ६०८६, दिनांक ११.०७.२०२३ अन्वये सदर ना-हरकत प्रमाणपत्राची प्रत म्हाडाच्या संकेतस्थळावरील दुरुस्ती मंडळाच्या Page वर Upload करण्यासाठी. (सोबत- ना-हरकत प्रमाणपत्राची छायांकित प्रत)
- सहाय्यक अभियंता (पाणी खाते) / अ विभाग / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव.
- सहाय्यक लेखाधिकारी (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांस माहितीस्तव.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

(महाराष्ट्र घटक)

MUMBAI BUILDING REPAIRS AND RECONSTRUCTION BOARD (A MHADA UNIT)

नाहरकत प्रमाणपत्र

म्हाडा
MHADA



(महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ कलम १०२ नुसार)

विषय :- इ.क्र. ३०, मारुती लेन, मुंबई अ विभाग या इमारतीचे दुरुस्ती काम (उपकरणांत अ-२४७४),

संदर्भ:- कार्यालारी अभियंता / अ विभाग / मु. ह. दु. व पु. मंडळ यांची कार्यालयीन टिप्पणी क्र. EA-००९९
दि. ११.०७.२०२४.

महानगरपालिका हद्द अ विभाग मधील उपकर प्राप्त इ.क्र. ३०, मारुती लेन, मुंबई ला संरचनात्मक दुरुस्तीची आवश्यकता आहे, असे वास्तुशास्त्रज्ञ मेसर्स एस. पी. कन्सल्टेंट, यांनी प्रमाणित केल्यानुसार व अशी दुरुस्ती इमारतीतील भाडेकरू/ रहिवाशी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ मधील कलम १०२ नुसार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र (प्रताव्यासाह) स्वतः प्राप्त करून घेऊ इच्छितात असा लेखी प्रस्ताव त्याचे वास्तुशास्त्रज्ञ मेसर्स एस. पी. कन्सल्टेंट, यांनी त्याचे पत्र दि. २१.०५.२० २४ अन्वये का.आ./ अ विभागास दि. २७.०५.२० २४ रोजी प्रस्ताव प्राप्त झाल्यानुसार सदर इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी, सक्षम अधिकारी म्हणून खालील अटीवर हे ना-हरकत प्रमाणपत्र (प्रताव्यासाह) देण्यात येत आहे. तसेच भाडेकरू/ रहिवाशीच्या विनंतीनुसार इमारतीची संरचनात्मक दुरुस्तीचे सर्व प्रक्रियेत खालील व्यक्ती ना-हरकत प्रमाणपत्र घारक म्हणून काम करतील व मंडळाचे दृष्टीने ठेकेदार असतील.

१. श्री. जयेश रतिलाल गडा (ऑफिस नं. ०५, पहिला मजला) - नाहरकत प्रमाणपत्र घारक

२. श्रीम. देशना शिंशिर छेटा (ऑफिस नं. ०७, दुसरा मजला) - नाहरकत प्रमाणपत्र घारक

अटी व शर्ती :-

हे ना हरकत प्रमाणपत्र कोणताही पुर्वग्रह न ठेवता मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीचे नकाशे व अंदाजपत्रक मंजूर करेल असे गृहित घरून देण्यात येत आहे. कोणत्याही कारणासाठी ज्यामध्ये नकाशे व अंदाजपत्रके न स्विकारण्याचे अटी व शर्तीचे पालन करण्यात काही दोष रहाणे किंवा इतर कोणतेही कारण न दाखविता ना-हरकत प्रमाणपत्र रद्द झाल्यास त्यामुळे कोणत्याही नुकसान भरपाईचा दावा ना-हरकत प्रमाणपत्र घारकाकडून किंवा अन्य भाडेकरू/ रहिवाशीयांकडून स्विकारण्यात येणार नाही.

- दुरुस्तीचे काम मंडळाकर्ते नोंदणी झालेल्या ठेकेदाराकडूनच करून घेणे ना-हरकत प्रमाणपत्र घारकावर बंधनकारक आहे. तसेच, मा. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / प्राधिकरण यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रक क्र. ९२३१ दिनांक ०९/१२/२०२२ अन्वये नमुद केलेल्या अट क्र. २(i) नुसार कार्यवाही करणे बंधनकारक आहे. " २(i)) एताचा दुरुस्तीच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राद्वारे ठेकेदाराची नेमणूक करताना मुख्यत्वारपत्र(Power of Attorney) दुर्घट निवंधक यांच्याकडून नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे."
- या नाहरकत प्रमाणपत्राची मुदत ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या तारखेपासून दिंड वर्षांपर्यंत ग्राह्य राहिल आणि या कालावधीमध्ये दुरुस्ती काम पुर्ण करणे बंधनकारक राहिल. दिंड वर्षाच्या (१८ महिने) मुदतीनंतर मुदतवाढ हवी असल्यास ना-हरकत प्रमाणपत्र घारकानी मुळ मुदत संपाण्यापुर्वी किमान १ महिना मुदतवाढीसाठी योग्य समर्थनासह मंडळास लेखी विनंती करणे आवश्यक राहिल अन्यतः हे नाहरकत प्रमाणपत्र आपोआप रद्द समजण्यात येईल.
- इमारत दुरुस्ती खर्चाच्या देयकाचा परतावा (Reimbursement) हा मंडळाकडे उपलब्ध असलेल्या निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून राहिल.

गृहनिर्माण भवन, कलानगर, बांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

दूरध्वनी ६६४०५००० / २६५९२८७७ / २६५९१३९७

फैक्स नं. : ०२२-२६५९२०५८/२६५९१४५९

Griha Nirman Bhavan, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400 051.

Phone: 66405000 / 26592877 / 26591397

Fax No: 022-26592058/26591459

Website: www.mhada.maharashtra.gov.in

ह.क्र. ३०, मारुती लेन, मुंबई अ विभाग
 (उपकर प्रमाणक अ-२४७४), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

४. मुंबई महानगर पालिकेच्या व मंडळाच्या मंजुरीपेक्षा अन्य काम करण्यात आले तर नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल व नाहरकत प्रमाणपत्रधारक आणि वास्तुशास्त्रज्ञ योच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. आणि इमारत दुरुस्तीच्या केलेल्या खर्चाची परतफेड (Reimbursement) केली जाणार नाही.
५. ढोबळ नकाशात (Block Plan) मध्ये दर्शविलेल्या मजल्यांच्या संख्येपेक्षा प्रत्यक्षात मजल्यांची संख्या ढोबळ नकाशापेक्षा जास्त असेल तर सदर जास्तीच्या मजल्याची /मजल्यांची संरचनात्मक किंवा अन्य दुरुस्ती प्रथम मुंबई महानगरपालिकेच्या व तसेच मंडळाच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय नाहरकत प्रमाणपत्र धारकास करतायेणार नाही. रहिवाशयाची संख्या का.अ./अविभाग हयांनी व वास्तुशास्त्रज्ञ हयांनी १८ भाडेकरू / रहिवाशी [११ अ.नि. + ०७ निवासी = १८ अ.नि. व भि.] असल्याचे सादर केले आहे, ते स्विकारण्यात यावे.
६. इमारतीच्या बांधकाम क्षेत्रफळ बाबत जर तफावत असल्यास वास्तुशास्त्रज्ञाच्या योग्य खुलासा का. अ. / अ विभाग हयांनी क्षेत्रफळ तपासून, प्रमाणित करून अंदाजपत्रक व नकाशे सादर करावे.
७. प्रत्येक भाडेकरू/रहिवाशी हयांच्या दुरुस्ती कामातील दोषांवर निरसन तसेच तळारीचे निराकरण नाहरकतपत्र धारकांनी करणे बंधनकारक राहिल.
८. इमारत दुरुस्तीनंतरही भविष्यात आवश्यकता वाढल्यास मंडळाला इमारतीची पुनर्बंधणी करावयाचा अधिकार राहिल व त्याबद्दल रहिवाशी / ना हरकत प्रमाणपत्रधारक यांना कोणत्याही प्रकारची हरकत घेता येणार नाही.
९. ज्या रहिवाशयांना मंडळाच्या संक्रमण शिळीरात जागा देण्यात आल्या असलील त्यांना इमारतीची दुरुस्ती पुर्ण झाल्यावर त्याच्या मुळ गालायत पुर्णवसन करण्यांची जबाबदारी ना हरकत प्रमाणपत्र धारकांची राहिल.
१०. निधीची उपलब्धता लक्षात घेऊन घोकादायक भागाची दुरुस्ती प्राधान्याने करण्यात यावे.
११. आवश्यक असेल तेका सहानगरपालिकेची आय ओ डी (Intimation of Disapproval) व सी सी (Commencement Certificate) प्राप्त झाल्यानंतर व कार्यकारी अभियंता अ विभाग /दु व पु.मंडळ यांनी द्वितीय संयुक्त पहाणी केल्या नंतरच कामास सुरुवात करण्यात यावी.
१२. इमारतीच्या दुरुस्तीचे काम आवश्यकप्रमाणे इमारतीच्या सर्व भागात समप्रमाणात करण्यात यावे. व ते नाहरकत प्रमाणपत्र धारकांच्या भागातच केंद्रीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.
१३. इमारतीचे दुरुस्तीचे काम विहित कालावधीत पुर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
१४. प्रस्तावासोबत असलेल्या नकाशाप्रमाणे सामाईक भागाचे दुरुस्तीचे काम प्रथम करण्यात यावे.
१५. लोकायुक्त महाराष्ट्र शासन योच्या आदेशानुसार शक्यतो रहिवाशयांच्या भागातील काम प्रथम करण्यात यावे व नाहरकत प्रमाणपत्रधारकांच्या भागातील काम शेवटी करण्यात यावे.
१६. विषयाकित इमारतीच्या दुरुस्तीचे कामासाठी मंडळातर्फे वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक झाली असल्याने त्यांनी केलेल्या टाप्यांपर्यंतच्या कामाचा मोबदला अदा करणे तसेच मंडळातर्फे ठेकेदार नियुक्त केला असल्यास त्यांचे हक्कांचे (Claims) वे निराकरण करणे व सदर ठेकेदाराने मंडळातर्फे केलेल्या दुरुस्ती कामासाठी केलेल्या खर्चाची अदायगी करण्याची योग्य ती खबरदारी घ्यावी व त्याची पुरता झाली आहे याची खात्री झाल्यानंतरच मंडळाचे कार्यकारी अभियंता ना-हरकत पत्राद्वारे सुरु होणाऱ्या दुरुस्ती कामाची द्वितीय संयुक्त पहाणी करतील व काम सुरु करण्यास अनुमती देतील.
१७. इमारतीच्या दुरुस्तीच्या कालावधीत कोणतेही अनधिकृत काम होणार नाही याची दक्षता घ्यावी व तसेच आढळल्यास त्याची पुर्ण जबाबदारी वास्तुशास्त्रज्ञ व ना-हरकतपत्र धारकावर राहील व ते महाराष्ट्र प्रादेशिक व नाहरकत अधिनियम १९६६ च्या कलम ५२ अन्वये कार्यवाहीस पात्र ठरतील ना-हरकतपत्र धारकांनी याची नोंद घ्यावी व तशी स्पष्ट लेखी सुचना कामास प्रारंभ करण्यापुर्वीच ना-हरकतपत्र धारकांनी वास्तुशास्त्रज्ञ यांना दियावी. महानगरपालिकेकडे आणिबाणीच्या कालावधीमध्ये घनकवरा उघलण्याबद्दल अनामत ठेव ठेवणे तसेच जाव पाणीपटटी महानगरपालिकेला भरणे या जबाबदार्या ना-हरकत प्रमाणपत्र धारकांच्या रहातील.

इ.क. ३०, मारुती लेन, मुंबई अविभाग
 (उपकरणांक अ-२४७४), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

१७. मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम ३४२ अन्वये आय.ओ.डी. (I.O.D.) मिळविण्याकरीता खालील बाबीची पुरतात वास्तुशास्त्रज्ञांकहून नाहरकत प्रमाणपत्र घारकाने करून घ्यावी.
- स्थलदर्शक नकाशा (लोकेशन घॅरेन)
 - सिटी सर्वे शीट क्रमांकासह इमारतीचा ढोबळ नकाशा,
 - पिस्तृत नकाशा आणि वेगवेगळ्या रंगाउटांमध्ये प्रस्तावित दुरुस्ती दर्शविणारे छेददर्शक देखावे व त्याघ्यावरोबर इमारतीचे बांधीव क्षेत्रफळ व त्याची आकडेमोड.
 - मंडळाचे परताव्यासह नाहरकत प्रमाणपत्र,
 - इमारतीची छायाचित्रे,
 - महानगरपालिकेचे सर्व कर थक्काकीसह भरण्यांत यावेत व संबंधित विभागातील सहाय्यक कर्मनिर्धारक व संकलक यांचे उपकरासह कोणतीही थक्काकी प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र जोडणे,
 - संबंधित विभाग अधिकारी/महानगरपालिका यांचेकहून कोणतीही कार्यवाही प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र,
 - सालमत्ता जर आरक्षणाने बांधीत असेल तर कार्यकारी अभियंता (विकास नकाशा) स.अभियंता (संपादन) महापालिका यांचे शेरे प्राप्त करून ते जोडणे.
 - इमारतीतील सर्व भाडेकरंचे इमारतीच्या सरचनात्मक दुरुस्ती करण्याकरीता लेखी हमीपत्र संदर इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर इमारत सुस्थितीत येईल याबाबत नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनियरचे प्रमाणपत्र अंदाजपत्रकासोबत सादर करावे.
१८. कार्यकारी अभियंता आ विभाग यांनी संदर इमारतीच्या दुरुस्तीकामासाठी मंडळ तर्फे वास्तुशास्त्रज्ञ / ठेकेदासाची नेमणूक केली असल्याने संबंधित ठेकेदाराने / वास्तुशास्त्रज्ञाने केलेल्या कामाची देय रक्कम म्हणजेच त्यांनी केलेल्या कामाचे देयके पारित केल्याशिवाय व मंडळाचे ठेकेदार / वास्तुशास्त्रज्ञ यांची नियुक्ती रह किंवा कार्यग्रुक्त केल्यानंतरच नाहरकत प्रमाणपत्र घारकाचे प्रत्यक्ष दुरुस्ती काम हाती घेणे बघकनकारक राहील. दरम्यानच्या काळात इमारत संरक्षणाबाबतची संपुर्ण खबरदारी व जबाबदारी संबंधित नाहरकत प्रमाणपत्र घारकावर राहील यांची कृपया नोंद घ्यावी.
१९. संदर इमारतीच्या दुरुस्तीसाठी मंडळातर्फे काम करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यांत आलेले अंदाजपत्रक जर नाहरकत प्रमाणपत्र कामासाठी वापरणे प्रस्तावित असल्याने संदर बाबत मंडळाचे निर्दर्शनास अवलोकनासाठी व मान्यतेसाठी सादर करण्यासाठी बाब टिप्पणी मंडळाचे आगामी बैठकीत सादर करण्याचे दृष्टीने कार्यवाही करावी.
२०. मु. इ. दु. व पु. मंडळाद्वारे वि.नि.नि.३[७] अथवा ३३[१] अंतर्गत नाहरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले नाही, याची खात्रजमा कार्यकारी अभियंता / आ विभाग यांनी केली आहे असे गृहीत घरून, हे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
२१. संदर नाहरकत प्रमाणपत्र हे विषयाकीत इमारतीवर विविध टप्प्यात आतापर्यंत झालेल्या सर्वकष दुरुस्ती खर्चाची व ६१% गालेधारक / भाडेकरंचे याची विषयांकित कामास संमती आहे याची कार्यकारी अभियंता / आ विभाग यांनी खात्रजमा केली आहे असे गृहीत घरून देण्यात येत आहे.

उपमुख्य अभियंता (परिमंडळ-१),
 मु. इ. दु. व पु. मंडळ, मुंबई-३४,

इ.क्र. ३०, मारुती लेन, मुंबई अ विभाग
(उपकर क्रमांक अ-२४७४), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

Mumbai Building Repair &
Rep. Board
Engineer 'A' Ward,
Date : १८/०७/२०२४

प्रति,

१८२४
१८/०७/२०२४

नो. क्र. परिमंडळ-१/नाहरप्र/ १५५२ /२०२४.
उप-मुख्य अभियंता (परिमंडळ-१) यांचे कार्यालय,
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ,
ए-६६, दाढ़कर कंपोउंड, तांडदेव, मुंबई ४०० ०३४.
दिनांक : १२/०७/२०२४.

१. श्री. जयेश रत्नाल गडा (ऑफिस नं. ०५, परिला मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक
२. श्रीम. देवाना शिंशिर ठोडा (ऑफिस नं. ०५, दुसरा भजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक
३. इ.क्र. ३०, मारुती लेन, मुंबई अविभाग (उपकर क्रमांक अ-२४७४), यांना माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी.
४. प्रत, कार्यकारी अभियंता अविभाग, दु. व पु. मंडळ यांस माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी (सर्व प्रतीसह). कार्यकारी अभियंता यांनी प्रस्तावासोबत सदर केलेल्या नकाशामध्ये भाडेकर / रहिवायाच्या यादीनुसार खोली क्र. / दुकान क्र. नमुद करावा.
५. प्रत, कार्यकारी अभियंता अविभाग प्रस्तावापूर्वी उपरोक्त इमारतीच्या प्रस्तावित टप्प्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी नियुक्ती केलेल्या कंत्राटदारास निविदेच्या संबंधित कलमानुसार कार्यमुक्त केल्याची खात्रजमा करावी. तसेच ना-हरकत प्रमाणपत्रातील सर्व अटी व सुचनांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी.
६. प्रत, सहाय्यक महानगर पालिका आयुक्त अ विभाग, मुंबई महानगर पालिका, मुंबई.
७. प्रत, सहाय्यक महानगर पालिका (परिमंडळ-१) महानगरपालिका, १/२ दोस्ती विनस, वाल्मीकी द्योळ, वडाला (पू.), मुंबई-३७
८. प्रत, सहाय्यक अभियंता (पणी खाते), अ विभाग महानगरपालिका, मुंबई.
९. प्रत, सहाय्यक लेखाधिकारी (परिमंडळ-१) मु.ह. दु. व पु. मंडळ यांना माहितीसाठी रवाना.

८. प्रति,

दास्तुशास्त्रकडा
मेसर्स एस. पी. कन्सल्टेंट,
४२, तल मजला, ३४/३६, मोदी हाऊस,
जुनी फुल गल्ली, भुलेश्वर,
मुंबई ४०० ००३.

O. No./F.E/A-DIV/RR १६७९ of २०२४
Office of the Executive Engineer - 'A' Ward,
२५ Transists Camp, Cuffe Parade,
Colaba, Mumbai - ४०० ००५.
Date : २५ JUL 2024

उपमुख्य अभियंता (परिमंडळ-१)
मु. ह. दु. व पु. मंडळ, मुंबई-३४.

[पृष्ठ क्र. ०४/०४]

उपमुख्य अभियंता / परि-१, दुवपु. क्र. १५५२ दिनांक १२.०७.२०२४ [प्रत जोडण्यांत येत आहे] मधील अटी व शर्तीच्या अधिन राहून "ना हरकत प्रमाणपत्र" [परताव्यासह] रवाना.

सदर अटी व शर्तीची पूरता आठ दिवसात करण्यांत यावी, अन्यथा सदर ना हरकत प्रमाणपत्र आपोआप रद्दबातल होईल याची कृपया नोंद घ्यावी. या कार्यालयाचे पत्र क्र. १६७२ दि. २५.०७.२०२४ चे अवलोकन व्हावे.

कार्यकारी अभियंता
अ विभाग, मु.इ.दु. व पु. मंडळ, मुंबई.

25/07/24
25/07/24
कार्यकारी अभियंता